

जिल्हा परिषदांमध्ये स्थापन करण्यात
आलेल्या महिला व बाल कल्याण
समितीने राबवावयाच्या योजना

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक : झेडपीए २०१२/३८१/प्र.क्र.८२/पंरा-१
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक : १६ जून, २०१२.

वाचा : १) शासन निर्णय क्रमांक : झेडपीए २०१०/अनौ.सं.क्र.३३/प्र.क्र.१६८/पंरा - १,
दिनांक १० मार्च, २०११.
२) शासन शुध्दीपत्रक क्रमांक : झेडपीए २०१०/अनौ.सं.क्र.३३/प्र.क्र.१६८/पंरा- १,
दिनांक २२ जुलै, २०११.

शासन शुध्दीपत्रक

शासन निर्णय, दिनांक १० मार्च, २०११ अन्वये महिला व बाल कल्याण समितीमार्फत महिला व बाल विकासाशी संबंधित विविध १५ कार्यक्रम / योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासन शुध्दीपत्रक दिनांक २२ जुलै, २०११ अन्वये गट "अ" मधील "प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या" योजनांसाठी समितीच्या एकूण निधीपैकी ५०% आणि गट "ब" मधील "वस्तु खरेदीच्या" योजनांसाठी ५०% निधी खर्च करण्यात यावा, परंतु गट "अ" वरील खर्च रुपये १ कोटीपेक्षा जास्त होत असल्यास उर्वरित निधी गट "ब" च्या योजनांकडे वळविण्याची मुभा राहिल, तसेच एकूण खर्चाच्या ३% रक्कम अपंग महिला आणि बालकांसाठी खर्च करण्यात यावी असे निदेश देण्यात आले आहेत.

२. या प्रकरणी असे निदेश देण्यात येत आहेत की, गट "अ" च्या "प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या" योजनांसाठी खर्च करावयाच्या ५०% निधीपैकी २०% निधी योजना क्रमांक १ मधील "मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे" या कौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षण योजनेवर खर्च करावा. उर्वरित ३०% रक्कम गट "अ" मधील इतर योजनांसाठी खर्च करावी. शासन शुध्दीपत्रक, दिनांक २२ जुलै, २०११ मध्ये दिलेल्या निदेशानुसार "वस्तु खरेदीच्या" योजनांसाठी एकूण ५०% निधी खर्च करण्यात यावा. गट "अ" वरील खर्च रु. १

कोटी पेक्षा जास्त होत असल्यास उर्वरित निधी गट "ब" च्या योजनांकडे वळविण्याची मूभा राहिल.
एकूण खर्चाच्या ३% रक्कम अपंग महिला आणि बालकांसाठी खर्च करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून
त्याचा संगणक संकेतांक 20/2061606415/1207 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव
- ४) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव.
- ५) मा. राज्यमंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव.
- ६) मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व)
- ७) मा. विधानसभा/ मा. विधानपरिषद सदस्य (सर्व)
- ८) मा. प्रधान सचिव (ग्राम विकास व पंचायत राज).
- ९) विभागीय आयुक्त (सर्व).
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
- ११) आयुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, ३ चर्चरोड, पुणे ४११ ००१
- १२) संचालक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई
- १३) निवड नस्ती, कार्यासन क्र.पंरा-१, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

प्रत :-

- १) मा. सचिव, महिलांचे हक्क व कल्याण समिती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई
- २) मा. सचिव, पंचायत राज समिती, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई